

आर्थिक वर्ष सन २०१९-२० करीता
शासकीय वसतीगृहांचे बांधकाम करणे
लेखाशीर्ष (४२२५ १०८३) या अंतर्गत
निधी वितरण..

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१९/ प्र.क्र. ५६ /कार्यासन.६
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : २६ जुलै, २०१९

वाचा

- १) शासन परिपत्रक क्रमांक: वित्त विभाग, क्र.अर्थसं-२०१८/प्र.क्र.६९/अर्थ-३
दि.०१.०४.२०१९
- २) शासन परिपत्रक क्रमांक: वित्त विभाग, क्र.अर्थसं-२०१८/प्र.क्र.६९/अर्थ-३
दि.०८.०७.२०१९.
- ३) शासन ज्ञापन क्र. आविवि, क्र.बीयुडी-२०१९/प्र.क्र.५६/का-६ दि.२७/०५/२०१९.
- ४) बांधकाम व्यवस्थपन कक्ष, (आ.वि.वि.) यांची नस्ती क्र. आविवि-२०१८/प्र.क्र.४४/बांध्यक.

शासन निर्णय-

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०१९-२० या वर्षात मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशीर्ष ४२२५ , अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक यांच्या कल्याणावरील भांडवली खर्च, ०२ अनुसूचित जमातीचे कल्याण, ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना अंतर्गत, (०१) (१६) आश्रमशाळेच्या इमारती बांधकाम करणे (४२२५ १०८३), ५३- मोठी बांधकामे या लेखाशीर्षाखाली सन २०१९-२० या वर्षाकरीता रु.५०००.०० लाख इतकी तरतुद अर्थसंकल्पीत आहे.

आश्रमशाळेच्या इमारती बांधकाम करण्याकरीता माहे जुलै ते सप्टेंबर, २०१९ करीता उपरोक्त संदर्भाधीन क्र. ३ येथील निधी मागणी प्रस्तावास अनुसरुन सन २०१९-२० या वर्षातील अर्थसंकल्पीत तरतुदीमधुन सोबत जोडलेल्या विवरणपत्रात नमुद केल्यानुसार २१ कामांना रकाना ६ नुसार एकूण रु.८५३.५० लाख इतका निधी खालीलप्रमाणे नियंत्रक अधिकारी तथा अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) मंडळ, नाशिक/नागपुर यांना (BEAMS) अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली वर वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र	नियंत्रक अधिकारी	कामांची संख्या	सदर आदेशान्वये वितरीत करण्यात येत असलेला निधी
१	२	३	४
१	अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम(आदिवासी) मंडळ, नाशिक.	१०	६४५.००
२	अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) मंडळ), नागपुर.	११	२०८.५०
एकुण		२१	८५३.५०

२. सदर निधीचे वितरण खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यात येत आहे.

- १) संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी सोबतच्या विवरणपत्रात नमुद कामांना प्रशासकीय /सुधारीत प्रशासकीय मान्यता रकमेच्या मर्यादेतच खर्च करण्याबाबत दक्षता घ्यावी.
- २) सोबतच्या विवरणपत्रात नमुद केलेल्या कामांवरच सदरील निधी खर्च होईल याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी
- ३) अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) मंडळ, नाशिक/ नागपुर यांचेमार्फत सदर बांधकामांना वेळोवेळी भेटी देण्यात येवून कामाचा दर्जा, गुणवत्ता यांची तपासणी करावी व वितरीत करण्यात आलेला निधी योग्य रित्या खर्च होत आहे याची दक्षता घ्यावी.
- ४) वितरीत करण्यात आलेला निधी माहे ३१ मार्च, २०२० अखेर खर्च करण्याची दक्षता घेण्यात यावी.
- ५) सदर वितरीत निधीमधुन झालेला खर्चाचा अहवाल नियंत्रक अधिकारी यांनी एकत्रित करुन तो विहित प्रपत्रात शासनास सादर करावा.
- ६) वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या अटी व शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकारी यांची राहिल.

३. सदर शासन निर्णय संदर्भ क्र. १ व २ येथील वित्त विभागाच्या शासन परिपत्रकान्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारात निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०७३०१११७४४०३२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रविंद्र दि.औटे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मंत्री, आदिवासी विकास विभाग यांचे खासगी सचिव , मंत्रालय, मुंबई..
२. मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास विभाग यांचे खासगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग, यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
४. प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
६. मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) मंडळ, मंत्रालय, मुंबई.
७. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपुर.
८. प्रकल्प अधिकारी, ए.आ.वि.प्र, नाशिक/कळवण/ धुळे /नागपुर/चंद्रपुर.
९. अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) मंडळ, नाशिक/नागपुर.
१०. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) विभाग, धुळे/चंद्रपुर.
११. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
१२. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
१३. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१४. जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर
१५. वित्त विभाग (व्यय १४/अर्थ-१९), मंत्रालय, मुंबई-३२
१६. निवड नस्ती (का-६) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

बीयुडी-२०१९/ प्र.क्र. ५६/कार्यासन.६ दि.२६/०७/२०१९ सोबतचे विवरणपत्र					
सन २०१९-२० करीता वसतीगृहाचे बांधकाम करणे लेखाशीर्ष ४२२५ १०८३ अंतर्गत निधी वितरण..					
रु.लाखात					
अ. क्र.	कामाचे नांव	प्रशाकीय मान्यता किंमत	मार्च-२०१९ अखेर झालेला खर्च	२०१९-२० मधील यापूर्वी वितरीत निधी	सदर आदेशाद्वारे वितरीत करण्यात येत असलेला निधी
अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) मंडळ, नाशिक					
१	२	३	४	५	६
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) विभाग, धुळे					
१	एरंडोल येथील शासकीय मुलांचे वसतिगृह (क्षमता-७५), ता.एरंडोल, जि.जळगांव	४४७.९६	२७७.९९	००.००	५०.००
२	मुलींचे शासकीय वसतीगृह, विंचपाडा ता. नवापुर जि.नंदुरबार	४९८.७८	५००.७५	००.००	५०.००
३	मुलींचे शासकीय वसतीगृह, नवापुर जुने ता. नवापुर जि.नंदुरबार	४९९.७८	५६.७९	००.००	१००.००
४	मुलांचे वसतीगृह, सुरगाणा	३२९.२८	२८९.४८	००.००	७५.००
५	मुल्हेर (जामोटी) येथे शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह बांधणे. ता. सटाणा जि नाशिक	६९५.७२	१००.०६	००.००	१०.००
६	शासकीय आश्रमशाळा कोटमदरा येथे मुलांचे शासकीय वसतीगृह बांधणे ता. आंबेगाव जि पुणे	८७८.३०	००.००	००.००	१००.००
७	नंदुरबार येथे मुलींचे शासकीय वसतिगृह बांधणे. (क्षमता-२५०)	४६९.८५	२२७.०६	००.००	५०.००
८	खांडबारा येथे आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाचे बांधकाम करणे ता.नवापुर जि.नंदुरबार	४१०.५०		००.००	१०.००
९	शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह इमारतीचे बांधकाम करणे. कोरीट रोड जि.नंदुरबार	४९१.२६	२९४.८७	००.००	१००.००
एकूण धुळे		४७२१.४३	१७३८.९२	००.००	५४५.००
कार्यकारी अभियंता, सा.बां. (आ) विभाग, ठाणे					
१०	आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह टाकरपाडा ता. तलासरी	४९२६३	४६०.६३	०.००	१००.००
एकूण ठाणे		४९२६३	४६०.६३	०.००	१००.००
एकूण नाशिक (धुळे+ठाणे)		५३९८४.४३	२९९९.५५	०.००	६४५.००
अधिक्षक अभियंता, सा.बां. (आ) मंडळ, नागपूर					
कार्यकारी अभियंता, सा.बां. (आ) विभाग, चंद्रपूर					
१	मुलांचे वसतीगृह, मोहाली ता.धानोरा	२२६.५१	२१५.९४	००.००	०३.५०
२	मुलींचे वसतीगृह, मुलचेरा	२२२.२८	१७५.२९	००.००	३३.००
३	मुलांचे वसतीगृह, ता. मुलचेरा	२२२.२८	१८७.७९	००.००	३५.००
४	मुलांचे वसतीगृह, सिदेवाही	३१५.४९	१७०.९३	००.००	२७.००
५	मुलींचे वसतीगृह, अर्जुनी मोरगांव जि. गोंदिया	३५२.४८	१८२.६८	००.००	३०.००
६	मुलांचे वसतीगृह, अर्जुनी मोरगांव जि. गोंदिया	३५२.६६	१५८.३९	००.००	३०.००
एकूण चंद्रपूर		१६९१.७०	१०९०.२२	००.००	१५८.५०
कार्यकारी अभियंता, सा.बां. (आ) विभाग, अमरावती					
७	शा.मुलांचे वसतीगृह घाटंजी ता. जि.यवतमाळ	६९६.५३	००.००	००.००	१०.००
८	शा.मुलींचे वसतीगृह घाटंजी ता. जि.यवतमाळ	७०५.७३	००.००	००.००	१०.००
९	शा.मुलांचे वसतीगृह कळंब ता. जि.यवतमाळ	७०९.८१	००.००	००.००	१०.००
१०	शा.मुलींचे वसतीगृह कळंब ता. जि.यवतमाळ	६९६.५३	००.००	००.००	१०.००
११	शा.मुलींचे वसतीगृह मारेगाव ता. जि.यवतमाळ	६४०.३६	००.००	००.००	१०.००
एकूण अमरावती		३४४८.९६	००.००	००.००	५०.००
एकूण नागपूर (चंद्रपूर + अमरावती)		५१४०.६६	१०९०.२२	०.००	२०८.५
एकूण ४२२५ १०८३ (अ.अ. नाशिक+अ.अ. नागपूर)		५९१२५.०९	३२८९.७७	०.००	८५३.५०